

Gyan-key

read + write + speak

Till date 41 programs and contests were successfully conducted for
Gyan-key school students, teachers & Principals,
which saw participation of **2,38,000+** rural students
(You can see this communication in our office)

an initiative of Non-Resident Villager (NRV) movement

BOOK DONATIONS



Hutatma Umaji Naik High School, Bhivdi, Taluka: Purander, Dist: Pune, was provided with new books for the **Gyan-key** library

Gyan-Key नॉमिटर
 नामच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी Gyan-Key
 वाचनालय्याच्या वेबसाईटवर नियमित अन्वेषण पत्रे
 पाठवून देण्याची गरज आहे व शाळा याबद्दल मा प्रदिप
 तर्फे सर्वोत्तम शाळेचा आदर्श स्तर ठरवून देण्या व अन्वेषण
 तर्फे श्री. गणेशजी पारितोष यांनी नामच्या शाळेच्या
 इंग्रजी गुरूजीच्या अन्वेषण याबद्दल व इतर वैशिष्ट्य
 मादिली अन्वेषण पाठवली आहेत.

श्री. गणेशजी
 कु. गणेशजी गणेशजी गणेशजी
 गणेशजी गणेशजी गणेशजी
 जि. प. गणेशजी गणेशजी
 शाळा इंग्रजी गणेशजी

मा. प्रदिप लोखंडे सर
 आम्हाला वसपाची वडी येथून एक पत्र मिळाले
 आहे आहे आहे. त्या पत्रावर त्यांच्या शाळेतील
 Gyan-Key वाचनालयाची वेबसाईट माहिती www.parekheducation.com वा आम्हाला वेबसाईटवर
 मा. गणेशजी पारितोष यांनी त्यांच्या शाळेला
 मुलांसाठी वाचनालय अन्वेषण अन्वेषण फक्त
 पाठविले आहेत. आम्हाला अन्वेषण अन्वेषण
 आहे की आपण आम्हाला शाळेला वाचनालय
 अन्वेषण अन्वेषण फक्त अपलब्ध फक्त
 द्यावीत ही नक्कल विनंती!

मा. गणेशजी
 जि. प. गणेशजी

306
 POST CARD
 G.L. High School
 H. Post - Walgavali
 Tal - Anandavati
 Dist - Anandavati

उद्योगी मुख्याध्यापक
 जि. प. पूर्ण प्रा. मराठी शाळा उमरात नं. 9
 ता. मुहानर, जि. रत्नागिरी

Walgavali


आपली विववायू
 कु. गणेशजी गणेशजी
 वडी 9 वा
 [Gyan-Key monit-08]
 श्री. गणेशजी गणेशजी
 विद्यालय, पूर्णानंद
 ता. गणेशजी जि. अन्वेषण

20/06/11
 PRADEEP LOKHANDE
 PUNE - 411 013.



Gyan-Key
 read - write - speak

411013

American NRI Shri. Parekh donated number of easy to understand English story books for Gyan-key library schools



3,055 Gyan-key library schools received the book 'Salam Mrytunjayana' written by Anuradha Prabhu Desai, free of cost.



Dr. V. G. Aka Kakasaheb Pranjpe Vidhyalaya, Rehmatpur, Koregaon, Satara (a Gyan-key library school) recieved Encyclopaedia worth Rs. 50,000



A donor from Delhi Mr. Thirani donated 15,000 Graphic novels for Gyan-key library schools.

Date 21/11/2015 ॥ श्री ॥
 नमस्कार सर
 मी श्री. बा. बा. कणसे मुख्या-
 नि. प. माध. शाळा फडतकराळी या
 नि. खातार.
 आपण आमच्या शाळेक
 सुक केलेल्या 'Gyan-Key'
 बाचनाभ्यास सारखे सर्व विद्या-
 र्थ्यांना हेतु आहे त्यासाठी तुमचे
 धूप धूप आभार.
 सुकलेल्या आपल्याकडून
 सलाम मृत्युंजयांना हे पुस्तक
 आम्हास माफ ठावे आहे या
 पुस्तकापुढे कायम सुद्धा
 काही शेर जबाबीचे जीवन व
 त्याची शैथिल्या आम्हास नि-
 द्याव्यापरीत त्यांच्या मनात देव
 भक्तीची उत्तम प्रतिक्रिया होणार
 आहे.

॥ श्री गणेशाय नमः ॥
 श्री. बा. बा. कणसे मुख्या-
 नि. प. माध. शाळा फडतकराळी या
 नि. खातार.
 आपण आमच्या शाळेक
 सुक केलेल्या 'Gyan-Key'
 बाचनाभ्यास सारखे सर्व विद्या-
 र्थ्यांना हेतु आहे त्यासाठी तुमचे
 धूप धूप आभार.
 सुकलेल्या आपल्याकडून
 सलाम मृत्युंजयांना हे पुस्तक
 आम्हास माफ ठावे आहे या
 पुस्तकापुढे कायम सुद्धा
 काही शेर जबाबीचे जीवन व
 त्याची शैथिल्या आम्हास नि-
 द्याव्यापरीत त्यांच्या मनात देव
 भक्तीची उत्तम प्रतिक्रिया होणार
 आहे.


villagewiKY
 शाळा मुख्या-
 नि. प. माध. शाळा फडतकराळी या
 नि. खातार.
 आपण आमच्या शाळेक
 सुक केलेल्या 'Gyan-Key'
 बाचनाभ्यास सारखे सर्व विद्या-
 र्थ्यांना हेतु आहे त्यासाठी तुमचे
 धूप धूप आभार.
 सुकलेल्या आपल्याकडून
 सलाम मृत्युंजयांना हे पुस्तक
 आम्हास माफ ठावे आहे या
 पुस्तकापुढे कायम सुद्धा
 काही शेर जबाबीचे जीवन व
 त्याची शैथिल्या आम्हास नि-
 द्याव्यापरीत त्यांच्या मनात देव
 भक्तीची उत्तम प्रतिक्रिया होणार
 आहे.

सावळसंगुला वांगट विद्यालय
 उज्जैन नं. २, ता. जुन्नर, जि. पुणे
 दि. २१/११/२०१५
 श्री. बा. बा. कणसे मुख्या-
 नि. प. माध. शाळा फडतकराळी या
 नि. खातार.
 आपण आमच्या शाळेक
 सुक केलेल्या 'Gyan-Key'
 बाचनाभ्यास सारखे सर्व विद्या-
 र्थ्यांना हेतु आहे त्यासाठी तुमचे
 धूप धूप आभार.
 सुकलेल्या आपल्याकडून
 सलाम मृत्युंजयांना हे पुस्तक
 आम्हास माफ ठावे आहे या
 पुस्तकापुढे कायम सुद्धा
 काही शेर जबाबीचे जीवन व
 त्याची शैथिल्या आम्हास नि-
 द्याव्यापरीत त्यांच्या मनात देव
 भक्तीची उत्तम प्रतिक्रिया होणार
 आहे.

villagewiKY
 शाळा मुख्या-
 नि. प. माध. शाळा फडतकराळी या
 नि. खातार.
 आपण आमच्या शाळेक
 सुक केलेल्या 'Gyan-Key'
 बाचनाभ्यास सारखे सर्व विद्या-
 र्थ्यांना हेतु आहे त्यासाठी तुमचे
 धूप धूप आभार.
 सुकलेल्या आपल्याकडून
 सलाम मृत्युंजयांना हे पुस्तक
 आम्हास माफ ठावे आहे या
 पुस्तकापुढे कायम सुद्धा
 काही शेर जबाबीचे जीवन व
 त्याची शैथिल्या आम्हास नि-
 द्याव्यापरीत त्यांच्या मनात देव
 भक्तीची उत्तम प्रतिक्रिया होणार
 आहे.

Dheya Bharat Vikasache and Phirooni Navil Janmale Mi, books were distributed to 3,300 Gyan-key library schools by Shri. Hanumant Gaiyakwad of BVG Association

आदरणीय डॉ. प्रदीप लोखंडे यांना
सन्नेह नमस्ते आपण आमच्या शाळेला
Gyan-key पाठशालेचा मार्फत
पाठवीलेले पुस्तके आम्ही पाठविली
आहे. मग आपण पाठविलेले 'Z फॅक्टर'
हे पुस्तक आम्हाला पाठविले व ते
आम्ही पाठले त्या पुस्तकात मधून
आम्हाला प्रेरणा मिळाली या पुढे ही
आपण पुस्तक पाठवत जावे ही विनंती!
त्याचा आम्हाला अभ्यासात मध्ये सुद्धा
फायदा होतो. आमच्या शाळेचे
मुख्याध्यापक श्री. मिलींद देवमुख
सर व सर्व शिक्षक आम्हाला
पान्थन करण्यासाठी प्रोत्साहन देत
असतात. म्हणून आमच्या शाळेला
तुम्ही पुस्तके पाठवावी ही विनंती!
फुल्ल आपला धन्यवाद मानते व
भाई पत्र संपवीतो.





सुमता युवराज बालसराफ,
विद्यार्थी प्रतिनिधी,
यशवंतनगर हायस्कूल,
यशवंतनगर सांगली-416416
दि. 4/09/2017

महोदय,
मी अमृता युवराज बालसराफ. यशवंतनगर हायस्कूल
यशवंतनगर मध्ये ३.१० वी शिकते.
सर, यानु बौद्धागिक वर्ष 2017-18 मध्ये आपणाकडून आमच्या
शाळेच्या ग्यानकी वाचनालय 'अमेझॉन इन्स्पिरिंग बुक्स' या
प्रकाशनाचे लेखक सुभाषचंद्रा यांचा लेखनीतून अवतरलेले 'Z
फॅक्टर' हे पुस्तक मिळाले. याबद्दल अमार.
हे पुस्तक प्रेरणादायी विचारांनी ओघांन मुरलेले आहे.
सुभाषचंद्रा यांचा जीवनप्रवास वाचताना एक नवी ऊर्मा
मनात जागृत होते. खरंच, हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे
वाचनालय व प्रेरणा द्यावे आहे.
त्याच्यातर्फे शब्दास येणाऱ्या अनेक विचार-
स्पर्धा मध्ये आमच्या शाळेच्या सहाय्य सहभाग असतो.
तुम्ही आमच्यासाठी पुस्तके पाठवती याबद्दल प्रनश्च

2,353 Gyan-key library schools received the biography of Subhash Chandra – ZFactor.

नमो नमो नमो
आपण आमच्या मावा
कवडसे व अर्धविराम ही
दोन्ही पुस्तके मिळाली
आपण आमच्या प्रशालेत
जी काही पुस्तके दिली आहेत ती
सर्व पुस्तके खूपच सुंदर आहेत आमच्या
प्रशालेतले सर्व विद्यार्थी आपण
दिलेल्या पुस्तकांचा लाभ घेतात.
खूप सुंदर सुंदर पुस्तके असल्यामुळे
मुलांना वाचनाची गोष्टी वाढून
आवड निर्माण झाली आहे. सर्व
मुले नियमित पुस्तक वाचतात व
नेतर आवणाम पद्धती पाहतात आहेत.
आवण पाहिलेल्या सर्व पुस्तके वाचनाची
आहेत. आम्ही आपलं खूप खूप
आभारी आहोत. आमच्या प्रशालेतले
विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सर्व पुस्तकांचे
घेतल्या होता. खूपच खूप
धन्यवाद. Thanks once again sir

दि २१/१२/२०१८
मा. श्री प्रदिप लोखंडे वर
आपण आमच्या प्रशालेला पुस्तके
प्राप्त करून दिलीत क्षता दि २१/१२/१८
ला. यशवंतराव गडाख यांची
१) अर्धविराम २) कवडसे ही दोन
पुस्तके प्राप्त झाली त्याबद्दल आम्हा
आपली क्षमारी आहे या पुस्तकांमुळे
बनेक विचार विद्यार्थ्यांना मिळ
शकतात. आपला वाचपद्धत अर्थात
आपला मनी रुजवता आपण दिलेली
पुस्तकांचा वापर मुले करतात.
विद्यार्थ्यां या अर्थात रुजवता
वाचनाची आवड आपण घेतलेली
रुजवत आहोत. वाचपद्धत उपक्रम
आपले लक्ष्य साधत.
महोदय इश्वराने
जेवा मानवाची



Books donated by Ex MP Shri. Yashwantrao Gadakh for all Gyan-key schools.


कन्या विद्यालय वावघन
दिक्षा दिपक तरे
दि. 13-3-2018

आदरणीय केळकर सर, श्री कन्या विद्यालय
वावघन ता. वाई या शाळेत शिकते. आपल्या
वतीने आमच्या शाळेला 'Gyan-key'
वाचनालयामार्फत, 'विश्वनागरिकत्वाचे वेध'
हे पुस्तक प्राप्त झाले आहे. या पुस्तकाची
लेखिका, 'निलु निरंजना गव्हाणकर' या आहेत.
या पुस्तकातील मला आवडलेल्या गोष्टी
'पुढीलप्रमाणे':




- 1) लिखाण करायचं तर ते स्वतःच्या
समाधानासाठी. मग ते छापून येईल का,
कोणी वाचेल का किंवा ते वाचल्यानंतर
आवडेल का, हा विचार कधीही करायचा
नाही, हा बहुमोल नियम मला हे पुस्तक
वाचल्यानंतर समजला.
- 2) लेखिकेने स्वतःच्या हिमतीवर केलेला जग-
प्रवास, सीसना विमान चालवण्याचा छंद,

नीकरीतील हुद्धा, पैसा, उल्लेख यांच्या वळी न
पडता स्वीकारलेली स्वच्छानिवृत्ती, मातृभूमीच्या
प्रेमापोटी विविध संस्थांना दिलेल्या दोन
कोटी रुपयांच्या देणुका, भारतातील पहिली
आणि एकमेव चित्रपट निर्मिती- जिन्हा निर्मिती
मध्ये पूर्णपणे सहभाग आहे. तिच्या या
भाह्यामुळे मला एक नवा आत्मविश्वास
मिळतो. शतशः आभार आपली नम्र
दिक्षा तरे


Pradeep Lokhande
Pune-13



Books donated by Ms. Nilu Gawankar for all Gyan-key schools.



Books donated by Shri. Sandesh Sadhale of Goa for Gyan-key library schools.



Books donated by Shri. Sanjeev Latkar for **Gyan-key** library schools.



18,400 books on various topics were distributed to auto rickshaw drivers in Pune through the **Gyan-key** library initiative in one day. Akshardhara book gallery, Patil enterprises, Rohan publication, Tej dyan foundation and many others supported this activity.





Through the **Gyan-key** library initiative, New **Gyan-key** library hangers consisting of 113-148 books were set up in police stations in Mumbai.
The initiative is gaining an overwhelming response.









Through the **Gyan-key** library initiative, New **Gyan-key** library hangers were set up in 14 police stations in Nashik.
The response was overwhelming.

COMPUTER DONATIONS




Sunguard Company donated 100 desktop computers with Microsoft licences to 15
Gyan-key library schools



5 selected Gyan-key library schools were provided with 5 new computers each, for their computer lab by Smita & Nilesh Rathi foundation.



5 laptops and 5 tablets were donated to Gyan-key library school under Anivasi Gavvasi Chalvali (NRV)



Knowledge is wealth

बांध्या संयुक्त विद्यमाने

Gyan-key
read + write + speak

दिनांक : २४/०६/२०१६

माननीय मुख्याध्यापक,

आधुनिक संज्ञानामुळे शिक्षणक्षेत्रात क्रांती घडत आहे. येत्या पाच वर्षांत आपला भारत आणि पर्यावरण आपला महाराष्ट्र 'डिजिटल' होणार आहे. या डिजिटल शिक्षणाचा सर्वाधिक लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळालाच पाहिजे; कारण आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्राचे भविष्य असणार आहेत!

या डिजिटल शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर मौलिक प्रकाशक महान सविज्ञात असणाऱ्या 'नवनीत' ने प्रत्येक इयत्तेसाठी व प्रत्येक विषयासाठी 'डिजिटल क्लासकम' हा उपक्रम आणला आहे. त्याची सोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :

क्रमांक	इयत्ता	मूल्य (₹)
१	१ ते ४	२४,०००/-
२	५ ते ७	३०,०००/-
३	१ ते ७	४१,४००/-
४	५ ते १०	६४,२००/-
५	८ ते १०	४९,२००/-
६	१ ते १०	७५,०००/-

[विशेष नोट : (१) इयत्ता १ली ते १०वीच्या व्याकरणाच्या पॅकेजचे मूल्य ₹ १०,०००/- वाढीव असेल. (२) या उपक्रमातले सॉफ्टवेअर दूरदर्शन संचावर (Television वर) चालवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड स्टिक वी सी (Android Stick PC) मूल्य ₹ १०,०००/- आहे. (३) ज्या शाळा हा उपक्रम आपल्याकडे सुरू करतील, त्यांना नवीत 'कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR)' अंतर्गत विशेष सवलत देऊ करील.]

आपल्या विभागात असणारे खासदार, आमदार, मोठ्या कंपन्या, रोहरी, लायन्स व दानशूर व्यक्ती बांध्याशी आपण संपर्क साधून, त्यांच्या साहाय्याने आपणाला, आपल्या शाळेला या उपक्रमात सहभागी होता येईल.


ज्या शाळांना अशा प्रकारे साहाय्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, कंपन्या खूप प्रयत्न करूनही मिळणार नाहीत आणि ज्यांना बरील उपक्रम शाळांत राबवण्याची इच्छा असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. **आम्ही आपणांस साहाय्यक व्यक्ती, संस्था मिळवून देण्यासाठी सहकार्य करू.**

पॅकेजच्या किंमतीसाठी आपली पुरेशा निधीची सोय झाल्यावर प्रात्यक्षिकाची वेळ व दिवस उरवण्यासाठी किंवा अन्य माहितीसाठी कृपया नवीतच्या ०२२-३३०७ ०००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

आपण सर्व मिळून हा उपक्रम नक्कीच यशस्वी करू!

आपला विश्वासू,
प्रदीप लोखंडे
पुणे - १३

Navneet started Digital Classrooms in Gyan-key library schools



6 schools received computers as a part of Gyan-key library initiative




"प्रोजेक्ट आशा"
महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षणासाठी
आमचे एक आश्वासक पाऊल

संयोजक: आशाची बाही

१) न्यू इंग्लिश स्कूल दाकडी	०२
२) बापू मेमोरियल विद्यालय सोकासन ता. सांगली	०२
३) ग्राम्यमैत्रि विद्यालय मुकुलवाव ता. सांगली	०२
४) न्यू इंग्लिश स्कूल कुसुंबी मुठा ता. सांगली	०२
५) नुकुल विद्यालय खेडापूर ता. सांगली	०२
६) बी. एम्. विरवे विद्यालय वैभवडी ता. सांगली	०२
७) उपनिवृत्त विद्यालय मंडवे ता. सांगली	०३
८) रामदास माध्यमिक विद्यालय शेळकेवाडी ता. सांगली	०२
९) नुकुल माध्यमिक विद्यालय काळे ता. सांगली	०३
१०) न्यू इंग्लिश स्कूल तासवे विद्यालय काळे - शेळकेवाडी	०३
११) एम. एम्. विद्यालय तासवे ता. सांगली	०२
१२) न्यू इंग्लिश स्कूल शोरे ता. कोरेगाव	०२
१३) विजयनगर सांगली ग्रामीण विद्यालय दुर्गा निमडी ता. कोरेगाव	०२
१४) विजयनगर माध्यमिक विद्यालय ओरे ता. सांगली	०३
१५) न्यू इंग्लिश स्कूल वेळेगाव ता. सांगली	०३
१६) न्यू इंग्लिश स्कूल सांगली ता. सांगली	०३
१७) न्यू इंग्लिश स्कूल कडो ता. सांगली	०२
१८) नुकुल माध्यमिक विद्यालय मंडवे ता. सांगली	०२
१९) नुकुल माध्यमिक विद्यालय मंडवे ता. सांगली	०३
२०) वि. व. सांगली माध्यमिक विद्यालय ता. सांगली	०३
२१) श्री कोरेगाव विद्यालय वेळेगाव ता. सांगली	०३

Computer Donation to various Gyan-key schools through project 'ASHA'

OTHER DONATIONS



Officials from the Dupont Company donated Rs. 50000 to New English School of Satara District (village- Chichner Bunder) to buy Shoes and School Bags.

Excell Company provided chair and desks to 5 **Gyan-key** library schools.

गुरुवर्य
तुम्ही दिलेले अनेकौट आम्हांला
ऑनरट या दिवशी सारांना आम्हांला वाटले. मी
वाचनात्म्याची नित्य वाचक असून
Gyan-Key मी एका महिन्याला तीन पुस्तकांचे
मी वाचते त्यामधील चतुः तेजालीरामाच्या गोष्टी
हे पुस्तक मी वाचले, या पुस्तकाचे संकलन: श्री
रमनंदर सिंह हे फासेत हे पुस्तक मला खूप खूप
आवडले. या पुस्तकात सर्वोच्च गोष्टी आहेत
अर्जुनच्या दिवसातील अर्जुन तिठई ही गोष्ट मला खूप
खूप आवडली. अर्जुन अर्जुन Gyan-key वाचनात्म्या-
ला गोष्टीची पुस्तकांचे पाठवत रहा असे
आम्हांला इथेच पत्र लिहण्याचे वाटते

कु: अक्षय अशोक बामो
पत्ता: मु. पो. उमराठ ता.
गुहागर जि. रत्नागिरी
शाळा: शाळा जि. प.
पूर्ण प्राथमिक शाळा
उमराठ नं ७

Gyan - Key
read-write speak

मा. सी. प्रदीप लो
खणे
पुणे

पिन PIN 411013

गुरुवर्य
तुम्ही आम्हांला दिलेले रेकीट आम्हांला
पेहचले. ऑनरट या दिवशी आम्हांला सारांनी दिले.
त्यामुळे 15 दिवसां मी ग्यान-की वाचनात्म्याची नित्य
वाचक असून मी चाकीवरला गप्पा हे पुस्तक वाचले.
ह्या पुस्तकाचे लेखक दानंजय भोसले हे आहेत.
त्यांच्यावादी वादविषयाच्या निमित्ताने मिलां ठांवे आमदार
नारोबा मप्रित फुल या गोष्टी मला खूप-खूप
आवडल्या तुम्ही आम्हांला ग्यान-की वाचनात्म्याचा
पुस्तके द्या तुम्हांला गजबजवुंतीला. हार्दिक शुभेच्छा

नाथ: सुपाली गोपिलाच चतुर्के
पत्ता: मु. पो. उमराठ ता.
गुहागर जि. रत्नागिरी
शाळा उमराठ नं १

Gyan - Key
read-write speak

प्रदीप लोखंडे
पुणे

पिन PIN 411013

गुरुवर्य
तुम्ही दिलेले अनेकौट आम्हांला
ऑनरट या दिवशी सारांना आम्हांला वाटले. मी
वाचनात्म्याची नित्य वाचक असून
Gyan-Key मी एका महिन्याला तीन पुस्तकांचे
मी वाचते त्यामधील चतुः तेजालीरामाच्या गोष्टी
हे पुस्तक मी वाचले, या पुस्तकाचे संकलन: श्री
रमनंदर सिंह हे फासेत हे पुस्तक मला खूप खूप
आवडले. या पुस्तकात सर्वोच्च गोष्टी आहेत
अर्जुनच्या दिवसातील अर्जुन तिठई ही गोष्ट मला खूप
खूप आवडली. अर्जुन अर्जुन Gyan-key वाचनात्म्या-
ला गोष्टीची पुस्तकांचे पाठवत रहा असे
आम्हांला इथेच पत्र लिहण्याचे वाटते

नाथ: मयुरी अनोद गवळण
अक्ष: उमराठ नं १
पत्ता: मु. पो. ता. गुहागर
जि. रत्नागिरी

Gyan - Key
read-write speak

प्रा. की. प्रदीप लोखंडे
पुणे

पिन PIN 411013

Shri. Annachat্রে, one of the donors, provided raincoats to all the students of Umrath no.1 village school.






A State run primary school , Jawal, Mulshi, Pune, having a Gyan-Key library got a toilet constructed as a part of sanitary initiative

Eye Check Up camps were held in Gyan-key library schools in Pune

Three deserving students from Gyan-key library schools were granted free entry to **higher degree education** courses in Pune's renowned Symbiosis College




Musical instruments donated by Colgate at the hands of Shounak Abhisheki to a Gyan-key library school.



Letters written in gratitude by the beneficiary students of the school as a token of appreciation to the donor

Mr. Sudarshan Suryavanshi donated 355 pair of shoes to students from 'Shree Mahalaxmi Vidyalaya, Andhali (a Gyan-key school) in drought affected Mann taluka in Satara, Maharashtra.



25 Gyan-key schools received CCTV and DVR sets donation as a part of
Gyan-key activity

COMPETITIONS



Stanford University, United States of America held a special Story Writing competition only for Gyan-key library schools in which 3,600 students participated. All participants received certificates of participation from the University.

प्रति
मा प्रदिपजी लोखंडे साहेब
पुणे
६९१०१३

आपला भाषण Gyan-key. चालू मित्रांना उद्देशून
विचाराने विचार करायला लावले. त्यामुळे मलांगी आपले
माग मांडण्यासाठी विचार केला व आपला बरोबर पत्र
आवहार करून मलांक कळविले.
आपला प्रत्येक उपक्रम आपल्यासाठी व समाजा विद्यार्थ्या
मील मलांगासाठी आदराभूषण आहे. कारण त्यातून माहिती

माननीय लोखंडे सर,
सप्रेम नमस्कार.

मी 'अर्थशास्त्री मासिक' विले अर्थशास्त्र
मत देण्याचा अधिकार नसला, तरी मांडण्याचा
आहे. राजकारणी लोकांनी दिलेली आवादांनी पूर्ण
करावी. मुलांमध्ये योग्य वृत्तीची वाढ व्हावी, यासाठी
नवीन उपक्रम सुरू करावे. मुलांना संस्कृत सुविधा
दयाळ्यात, मातात, जेव्हात पाण्याच्या सुविधा दयाळ्यात
आपली नम्र,
प्राज्ञकता मर्यादा.

माननीय
प्रदिप लोखंडे साहेब.

आपला मतदान करत घेणार नाही तर मत मोजत. इथेचिले
याचा आनंद वाटतो. आमच्या अपेक्षा खालील प्रमाणे.
राजकारणी अर्थशास्त्रावर नसावा. यांनी सरकारी
पैसे वसूल करून लोकांपर्यंत पोहोचवावे, आपण लोकांपेक्षा
वेगळे नाहीत असे बघावे. देशाचा विकास करावा, पर्यावरण
रक्षाचे संरक्षण करणारे असावेत.

**छोटे मतदार - स्पर्धा
मत मांडा!**

Gyan-key बालमित्रांनो,

देशाचे लोकप्रतिनिधी कसे असावेत ?
सरकारने आपल्यासाठी काय केले पाहिजे ? तुम्हाला काय वाटते ?

छोट्या मतदारांनो, तुम्हीही मत मांडा !

'वयम्' मासिक आणि प्रदीप लोखंडे यांचा Gyan-key वाचनालय उपक्रम
यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आता निवडणुका होतील. तेव्हा मोठी माणसे मत देतील. तुम्हाला अजून
मत देण्याचा अधिकार नाही म्हणून काय झाले, तुम्ही मत मांडा की !
आम्ही ते राजकारण्यांपर्यंत पोहोचवू. 'राजकारण्यांकडून माझ्या अपेक्षा'
या विषयावर तुमचे मत जास्तीत जास्त ५ ते १० वाक्यांत लिहून
आम्हाला कळवा. पोस्टकार्ड, वहीचा कागद किंवा इ-मेल
यांपैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही तुमचे मत पाठवू शकता.
निवडक छोट्या मतदारांना आम्ही बक्षिसे देऊ.
शिवाय काही राजकारण्यांशी बोलण्याची संधी देऊ.
rural@rurairrelations.com
वाचाळ तर लिहाल !

आपले मत पुढील पत्त्यावर पाठवावे - प्रदिप लोखंडे, पुणे - १३.

आपला प्रेमका व्यक्तीस
मंगलप्रद प्रार्थना द्यामोडी विद्यालय
प्रिजान कर्मिणी वाचनालय
पत्र पाठवावे.

आपला उपक्रम मांडा मांडा
मेलन वाढ पाहून झाले.

आपल्या समाजिक कार्यासाठी
किड्यांच्यासाठी नवीन संकल्पना

Gyan-Key वाचनालय-छोटे मतदार

Pradeep Lokhande
PUNE - 411013

प्राज्ञकता संस्कृत मर्यादा
नम्र इतिहास मर्यादा
युरोपी
इयत्ता - ८वी.
ता - पुणे. जि. पुणे.

Gyan-Key वाचनालय-छोटे मतदार


Pradeep Lokhande
PUNE - 411013

Gyan-Key
Moniter
ता. मोलेगाव जि. नाशिक
रा. दहिवळ


Gyan-Key वाचनालय-छोटे मतदार

Pradeep Lokhande
PUNE - 411013

Vyayam, a monthly magazine held an essay competition, 'Chote Matdar.' Students from Gyan-key library schools participated with great enthusiasm and sent their entries. The subject of their essay was 'Expectations from our Politicians'. A selected few entries were published in Vyayam.



Gyan- key library and Pune International Centre held an essay competition based on Shri. Gopal Krishna Gokhale's dream about rural India. 7,600 students participated in this competition. Winners of the competition shared their ideas with journalists, businessmen, social activists and artists



Gyan-key library held a special Reading and Writing competition (‘*Vachu Anande, Lihu Anande*’)
for Dhule district Schools



Gyan-key
read + write + speak

आपल्यास कळविण्यास आनंद होत आहे की Gyan-key वाचनालय युक्त जवळच्या शाळांसाठी आम्ही आतापर्यंत वेळोवेळी १३ उपक्रम व त्यांची राबटिल्या आहेत. यासाठी Gyan-key वाचनालयाच्या ३,२८० शाळांमध्ये व इतर जमीन शाळांमध्ये आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी Pune International Centre (PIC) यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यातली मित्रिम एक विचार सभा आयोजित केली आहे.

एका शाळापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मदिन इतकं आहे हा मंत्रा किंवा स्वराज्या सोबतच टिळकांनी स्वदेशी, ब्रिटीश मालावरील बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या विषयांसाठी उपनिर्देश दिलेले. आज लोकमान्य माहीत पण त्यांचे विचार व या विचारांचे स्थानच शाळांमधील योगदान याचा विचार हे अत्यंतच आहे.

या पाठ्यपुस्तकात पुढील सज्जतेने लोकमान्य व स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चार विषयांची जाणवता काढता आतापर्यंत उपनिर्देशात जाणवत नाही. त्यांचा या चार विषयांवरील एका विषयावर जोर ते लीज पविरेक्यात आणले गेले. शिक्षण विद्यार्थ्यांनी मांडावे.

हे विचार बहिष्कारा काळावर किंवा अंतराधीय पत्रावर विद्यार्थ्यांनी त्यांचे भाव, कृत्या, शाळेचे भाव व परा लिहून प्रतियोगी लोखंडे पुणे - १३ या पाठ्यावर १ सप्टेंबर २०१६ पर्यंत पाठवावेचे आहेत.

भाज वेळाचा प्रत्येक विद्यार्थ्यांना Pune International Centre (PIC) मध्ये प्रत्येकीकक मिळणार आहे. लोखंडे राज्यपाल प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळेल्या आकर्षक बक्षीसे किती जाणार आहेत.

पहिले बक्षीस - रु. ३०००/- (एकूण १ बक्षीस)
दुसरे बक्षीस - रु. २०००/- (एकूण १ बक्षीस)
तिसरे बक्षीस - रु. १०००/- (एकूण १ बक्षीस)

एक विविध पारितोषिकही दिले जाणार आहे.

लोखंडे विजेत्यांना डॉ. मंगेशकर, डॉ. केळकर, डॉ. पांडुरंगकर, डॉ. अमीन पानेकर, डॉ. श्रीराम पोर्बेर, प्रो. जयशंकर केळकर, डॉ. जयराव पोर्बेर, डॉ. विमल भटकर, डॉ. मुकुंदकर, श्रीमती अनु जना या व असा अनेक जणपरिषद पत्नींनी पुढील सोबत राखण्याची संधी मिळणार आहे.

विजेता व त्यांच्याबरोबर एक पालक/मुलांच्यासाठी यांचा पुढील वेळ-जवळच्या शाळा दिले जाणार आहे. लोखंडे राज्यपाला व जेवढ्या लोखंडे काढण्यात येणार आहे.

मागील वर्षी डॉ. मंगेशकर मोठेले यांच्या १०० व्या पुण्यातली मित्रिम वेळोवेळी सप्टेंबर १, ६०० विद्यार्थ्यांनी भाज वेळाला होत.

आपल्या शाळेतील जवळील विद्यार्थी या सप्टेंबर भाज वेळाला प्रत्येकीकक मिळवतील व बक्षीस मिळवून पुण्यातील कार्यक्रमात भाज वेळाला जवळील मित्रिम वेळाला भाजी वारी आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आपण विद्यार्थी - (Gyan-key मॉडेल मंडळ १८२२४४१९०) यांच्याशी संपर्क काढता व लोखंडेका पत्रावर आपल्या शाळेतील किती विद्यार्थी भाज वेळाला होत ते कळवावे.

आपला विचार,
— २०१६
प्रतिपद लोखंडे
पुणे - १३

वाचा + लिहा + बोला



Gyan-key and Pune International Centre together held an Elocution competition on the occasion of Lokmanya Tillak's 4-core values (*Swaraj, Swadeshi, Bahishkar, Rashtriya Shikshan*). 23,800 students participated in the program of which selected students were able to meet and share their ideas with scientists, businessmen, social activists and artists.




ABP Maaza channel and Gyan-key organised an Elocution Competition wherein over 52,600 Gyan-key students participated. The topic was **‘Water Management and Irrigation’ in villages**. Selected students of this competition got an opportunity to meet personalities like Shri. Shayaji Shinde, Shri. Rajiv Khandekar and Ms. Sonali Kulkarni in Mumbai



Pune International Centre (PIC) in association with Gyan-key conducted 'Vichar Spardha' initiative saw an overwhelming participation from students.



- The topic this year was “**Sheti – Kalchi, Aajchi ani udyachi**” which witnessed the participation of 39,100+ students from 850 schools.



Pune International Centre (PIC) in association with Gyan-key conducted 'Vichar Spardha' initiative saw an overwhelming participation from students. The topic this year was **"India's Policy Agenda for 2019-2024"** which witnessed the participation of 39,100 students from 850 schools.

Pune International Centre (PIC) in association with **Gyan-key** conducted **‘Abhinav Spardha’** for the students of more than 4,810 **Gyan-key** associated schools. Abhinav Spardha comprised of topics such as dancing, singing, elocution to art and drama. The schools were asked to record video of the students performing and to send them to the **Gyan-key** office and PIC. The winners of the competition were invited to Pune for prize distribution and to meet eminent personalities in various fields.

ENCOURAGEMENT



With respect to Swatch Bharat Abhiyan, students of **Gyan-key** library schools communicated about the cleanliness drive in their villages to the Prime Minister, Chief Minister and Education Minister of Maharashtra. Some of them even received a reply from the respective offices




दि. १२/१२/२०१५. मुंबई - ८१
 प्रिय मित्रगणितो
 ही पहिल्यांदाच कुठल्या पत्र लिहिल्या आणि मला खूप
 आनंद होतो. आपण खरब भलेलो माहीत आपल्या
 मध्ये एक साखळी गोष्ट आहे ती म्हणजे वाचनाची
 आवड. ही वाच
 आपल्याला खूप नवीन गोष्टी
 समजतात. गोष्टीही फुस्तक वाचतांना आपल्याला
 आपण आम्हाला सैकतो. स्वतःलाही नवीन नवीन
 गोष्टी कुठल्या नागातात आपण विचार
 करायला लागतो.
 म्हणूनच आपण आपल्या फुस्तकांबरोबर
 इतरही फुस्तके आपण वाचता पाहिलेत,

इथे जागा असतो तर
 ही फुस्तकां माझे
 आवडता फुस्तके कापता
 ते सांगितले असत
 आता ते फुस्तके कधी
 तरी वाच ॥
 तुमची
 आई खंडेकर
 गान्धी - key
 readwritespak
 पोस्ट कार्ड
 Pradeep Lokhande
 PUNE-411013
 टा.क. :- तुम्ही पण मला
 पत्र लिहा आणि कुठले
 फुस्तक वाचते ते सांगा.

Gyan-key monitor,
 जगात बदल फार मोठ्या वेगाने घडत आहेत. ह्या बदलाला सामोरे जाताना आपल्यालाही भरपूर तयारी करावी
 लागणार आहे. पूर्वीची साक्षर-निरक्षरतेची व्याख्या बदलून आता माहिती असणारा आणि माहिती नसणारा असे
 वर्गीकरण समोर येत आहे. माहिती असणाऱ्यांमध्ये त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्याचे कौशल्य मिळवणे
 गरजेचे आहे. यासाठीची पहिली पायरी म्हणून वाचन अपरिहार्य आहे. शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त आत्मचरित्र,
 आजूबाजूच्या घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान, कविता यांच्या वाचनाचे वेड लागायला हवे.
 आजचे वाचनाचे 'वेड' हिच उद्याच्या शहाणपणाची सुरुवात आहे.
 विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो एक क्षणही फुकट न घालवता, वाचा, सतत वाचा आणि आयुष्यातील प्रत्येक "क्षणाचे"
 "अक्षण" करा.
 Dr. Uday Nirgudkar
 Editor in Chief
 Zee 24 Taas
 २४ तास

मुंबई
 २६ जानेवारी २०१६,
 ABP NEWS NETWORK
 प्रति
 सन्माननीय मुख्याध्यापक,
 सधेम नगरकर,
 आज पत्राच्या माध्यमातून आपणाशी संपर्क साधताना खूप आनंद होत आहे. 'ग्यान की'च्या मुळे आपल्यात
 निर्माण झालेला अज्ञानसंध आपणही नुसित वहात यासाठी खरे तर हा पत्रपत्र.
 'ग्यान की'ची माझा संबंध आता ते निव्वळ वाचनाच्या आयडीनून, माझे शालेय जीवन आटपाडीसारख्या लहानशा
 गावात गेले. वाचनालय, पुस्तक या मोठी तेव्हा साकेलच कशासा गावातही दुर्मिळ होत्या. पण सहावी-सातवीत
 असताना गावात छोट्यानी वाचनालय सुरू झाले आणि त्या वाचनालयानेच माझ्या आयुष्याची दिशा निश्चित
 करून टाकली. माझ्यासारख्या मुलासाठी हे वाचनालय म्हणजे एकाचवेर जगाची खिडकीच होती. आपल्या
 भोवतालच्या परीकाच्या विश्वाचा उलगडा, इथे जे कधी वाचायला मिळाले त्यातूनच झाला. अनेकदा मनात
 विचार येतो की, मातामची हे वाचनालय सुरू झाले नसते तर माझे आयुष्य आज काय असते?
 मला पिढी जास्त नसिवान आहे. माहितीच्या युगात ही पिढी जगत आहे. माहितीच्या प्रचंड धबधब्यामुळे सगळे
 जण अगदी आपल्या घरात, दारात, हातात आल्याचे आज आपल्याला जाणवत आहे. पण तरीही एक गोष्ट
 निश्चित आहे - या धबधब्याचे तुम्हाला त्यांच्याच अंगावर पडतील, जे माहितीच्या युगाशी जुळून घेतील. नवनव्या
 बदलांना आत्मसात करतील आणि जगाची मूक जगती ठेवतील. ही मूक भागवण्यासाठी अखंड वाचनाखेरीज
 दुसरा पर्याय नाही. हे आपण समजून जण जाणले, नव्या पिढीला या गोष्टीची जाणीव करून देणे मला भार
 नसलेले वाटते. माझे मुख्य कारण हे की, सध्याच्यासारख्या वाचनाची सवय वाचनरी तर त्याची आवड निर्माण
 होण्याची शक्यता जास्त असते. आणि नव्या जगात चांगले जगायचे असेल तर श्वासाहूननेच वाचणेही आवश्यक
 बनले आहे.
 'ग्यान की'च्या माध्यमातून राज्यातील अनेक शाळांच्या संघटनेच्यामध्ये उत्तमउत्तम पुस्तकांची भर पडली आहे.
 ती मुलांच्या हातात पडली आणि त्यांना आलेखानुसार वाचण्याची सवय लागली तर भविष्यातील समाज
 आम्हांनाच ती सारसपणे लोड देतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. या सगळ्या विद्यार्थी
 मित्रांना उजवेल भविष्यासाठी शुभेच्छा देतानाच त्यांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी आपण देत असलेल्या
 योगदानाबद्दल आभार मानतो.
 आपला
 राजीव खंडेकर,
 संपादक, एबीपी माझा
 ABP News Network Pvt. Ltd.
 (Formerly Media Content and Communications Services (Ind) Pvt Ltd)
 A-37 Sector 60 Noida U.P. 201 307 India T: +91 120 407 0000 F: +91 120 407 0195 W: www.abplive.in

Dr. Nirgudkar, then Chief of Zee 24 Taas sent a letter on ‘Importance of Reading’
 to the students of Gyan-key library schools



Gyan-key library school students have received Letter of Encouragement by eminent personalities like Smt. Supriya Sule, Shri. Sachin Pilot, Shri. Prakash Amte, Ronnie Screwvala, Dr. Mashelkar, Dr. Kelkar, Dr. Uday Nirgudkar (IBN Lokmat), Shri. Rajiv Khandekar (ABP Maza), Shri. Vijay Kuvalekar and from institutions like Bhabha Atomic Centre, Reliance, Indian Oil Corporation.

Gyan-key

read + write + speak

आधुनीय मुख्यध्यापक,

Gyan-key वाचनालयाच्या अंतर्गत आसपासही आम्ही केलेले २३ उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. या वर्षाची सुरुवात 'झी २४ तास' च्या माध्यमातून 'एक विद्यार्थी-दोन झाडे' हा नविन उपक्रमाने करील आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या **शाळेच्या मुख्याध्यापकांनी व Gyan-key मॉनिटर** ने सोबतच्या फोरटकाईजर तसेच व्हॉट्स ऑप 9823244150 वर आपल्या शाळेचे नाव, पत्ता व **Gyan-key** मॉनिटर चे नाव कळवावे. या आधारे झी २४ तास चे प्रतिनिधी शाळांची निवड करतील. उपक्रमाची माहिती खाली देत आहोत.

आपला विश्वासू,
प्रद्विप लोखंडे
पुणे - १२

'झी २४ तास' ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी आपल्या सामाजिक बांधिलकीसाठीही महाराष्ट्राला परिचित आहे. अजब्य रावण, संघर्षला हवी साध, पापी वाचवा, प्रदुषणमुक्त दिवाळी, घामा शीट वगैरे अमिमान की, यंग इमोव्हेंट्स यासारखे अनेक उपक्रम छत्रपति पद्मश्रीने 'झी २४ तास' राबवत असले. याचाच एक भाग म्हणून याद्वारे वर्षापासून आम्ही 'एक विद्यार्थी-दोन झाडे' हा नवा उपक्रम राबवणार आहोत. बेकायत पळलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि निराम संवर्धन व्हावं. यासाठी माध्यम म्हणून आम्ही बातम्यांच्या रुपान जनजागृती करत आहोतच. मात्र त्याही परिच्छे जाऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा निर्धार झी २४ तासाने 'एक विद्यार्थी-दोन झाडे' या अभियानाच्या माध्यमातून केलाय. राज्यातील सर्व **Gyan-key** वाचनालयाच्या शाळांची याची अमलवाकडे उपलब्ध आहे. मात्र यातून काही निवडक शाळांमध्ये आम्ही हे अभियान राबवण्याचे ठरविले असून यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व शक्यतो **Gyan-key** मॉनिटर ने स्थानिक 'झी २४ तास' च्या प्रतिनिधीशी संपर्क करावा.

या अभियान अभियानाचा शुभारंभ राज्यघाटे वनमंत्री श्री सुष्टिर मुनंटीकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. ज्या **Gyan-key** शाळांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाईल अशा शाळांचे चित्रिकरण करून त्याला 'झी २४ तास' सॅलवराने प्रसिध्दी देणार आहोत. या अभियानासाठी लागणारे बॅनर संबंधित शाळांना दिले जाणार आहेत. वनखात्यातर्फे या उपक्रमासाठी रोप देण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. हा उपक्रम १ जुलै पासून पुढे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच निराम साक्षरतेचा संस्कार रुजवण्यासाठी **आपल्या शाळेमधी या उपक्रमात योगदान द्यावे** अशी विनंती. आपल्या अनुकूल सहकार्यामुळे हे अभियान यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास आहे.

हो! उष्य निरनुकूल
मुख्य संपादक 'झी २४ तास'

2

२४ तास

वाचा + लिहा + बोला

Zee 24 Taas and Gyan-key libraries together held Tree plantation program. 1,200 trees were planted in 60 schools under the ‘1 student– 2 Trees’initiative